

**Date: 30th August, 2022** 

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400001

Corp.compliance@bseindia.com

**BSE Scrip Code: 532807** 

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai-400051

mumbai-400051 cmlist@nse.co.in

**NSE Scrip Code: CINELINE** 

**Company: Cineline India Limited** 

Subject: Newspaper Advertisement - Notice of Annual General Meeting through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility through Remote E-voting facility

### Dear Sirs,

Please find attached herewith copies of newspaper advertisements published in the Business Standard (English Language) and Navshakti (Marathi Language) on August 29, 2022, intimating that the Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, September 22, 2022 at 11.00 a.m. through VC/OAM facility and information regarding e-voting for the EGM of the Company in terms of Section 108 of the Companies Act, 2013 (as amended) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulations 30, 44 and 47 of the SEBI ((Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above information will also be available on the website of the Company at <a href="https://www.moviemax.co.in">www.moviemax.co.in</a>.

Kindly take the intimation on record.

Thanking You, Yours faithfully, For **Cineline India Limited** 

Mrs. Rashmi Shah Company Secretary & Compliance Officer

Cineline India Limited

### SOUTH EAST CENTRAL RAILWAY E-TENDER NOTICE FOR **MISCELLANEOUS WORK** BSP/OTP/22-23-08, Dtd: 18.08.2022 Name of Work: "(1) Provision o ntegrated Emergency Response Management System (Video Surveilance System) at 05 Railway Station viz RIG CPH KRBA AKT and PND. (2) Bilaspur Div: Provision of Short term facilities/amenities for Divyangjan.". **Tender Value (Approx)**: Rs. 61,55,885.16/-, EMD: Rs 1,23,100/-, Tender Closing Date Time: 12.09.2022,15:00 Hrs.

For further details, eligibility criteria 8 complete details for the above work olease refer/download tende document which is available or ebsite www.ireps.gov.in.

Asst. Divi. Elect. Engg. (RS&G) CPR/10/197 S.E.C. Railway, Bilaspur f South East Central Railway (2) @secrail

### PUBLIC NOTICE

For inviting claim or objections to the transfer of the shares and the interest of the ceased member in the Capital/Property of the Society (form no 16 under Bye-law no.

1) Shri G.K. Balasunder and Shri G.K Satyanarayan lyer, the member and joint member respectively, of the Karnatak Co-operative Housing Society Ltd, having address at F-1 Karnatak Bldgs, Mogal Lane, Matunga Road West, Mahim, Mumbai - 400016, and holding Flat no. B-5 in the building of the society, died on 06/05/2004 and 23/05/2009, respectively without making any nomination. 2) Shri Ashok Purushottam Tembulkar, a member of the above society and holding Flat No. E-8 in the building of the society, died on 17/03/2022 without making any nomination. The society hereby invites claims and objection from the heir or other claimants/objector or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 (fourteer days from the publication of this Notice, with copies of such document and other proofs in support of his/her/their claim/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such a manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for the transfer of shares and interest of the deceased membe in the capital/property of the society shall be ealt with in the manner provided under Bye law of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 10:30 AM to 5 PM Monday to Saturday from the date of publication of

Place: Mumbai Date: 29/08/2022

The Karnatak Co-Op Housing Society Ltd

his notice till the date of expiry of its period.

Hon. Secretary

For and on behalf of:

# PUBLIC NOTICE

Notice is hereby given by our clients (i) IIRF India Realty XII Limited, a company incorporated in Mauritius: and (ii) Vistra (ITCL) India Limited, a company incorporated in India, acting as trustee of IFIN Realty Trust, that pursuant to legally binding agreements entered into by our clients, inter alia, with Shree Ram Urban infrastructure Limited ("SRUIL") (currently undergoing corporate insolvency resolution lings under the In: vency and Bankruptcy Code, 2016), our clients have asserted rights in respect of the following apartments in the under construction residential building known as Palais Royale, located at Plot nos. 5B + 6, bearing C.S. No. CTS No. 288 (Part), 289 (Part), 1/1540 (Part), 2/1540 (Part), 3/1540 (Part) of Lower Parel Division situated at Ganapatrao Kadam Marg. Lower Parel, Mumbai 400 013 in the registration of district and sub-district of Mumbai City:

- 1 North East (1 NE)
- 10 North East (10 NE)
- 8 North East (8 NE) 14 North East (14 NE)
- 14 North West (14NW) 15 North East (15NE)
- VII. 21 South West (21 SW)
- VIII. 22 South west (22 SW) IX. 23 South East (23SE) X. 21 North East (21 NE)
- XI. 24 South West (24 SW)
- XII. 24 South East (24 SE)
- XIII. 28 South West (28 SW) XIV. 38 North East (38 NE)

are based on the documents entered into by our clients with SRUIL. We understand that the unit numbers / apartment numbers may have changed subsequently, and presently we are not in knowledge of the modified unit numbers / apartment numbers, if any.

Note: The aforesaid apartment numbers

Attention of the public is also invited to the fact that our clients' claims and assertions in respect of the said apartments are inter alia the subject matter of various legal proceedings which are currently pending before the Hon'ble High Court of Bombay (in Commercial Suit (L) No. 4580 of 2021), the Honbile National Company Law Tribunal, Mumbai (in Interim Application No. 1112 of 2021 in Company Petition (IB) No. 494/NCLT/MB/2019) and the Honb'le National Company Law Appellate Tribunal, New Delhi (in Company Appeal (AT) (INS.) No. 1061 of 2021 and in Company Appeal (AT) (INS.)

No. 1063 of 2021). Accordingly, any person / entities dealing or proposing to deal with the aforesaid apartments are called upon to note the same and that any person, entities which enter into such dealings including acquiring any interest in the said apartments from any person / entity shall do so solely at their own risk and subject to any orders that may be passed by the relevant Courts / tribunals in the aforesaid legal proceedings or any other legal proceedings that may be filed by our clients (in the future) in respect of

their rights in the said apartments. Dated this 29th day of August 2022 DSK Legal Level 5, Max House, Okhla Phase 3, New Delhi 110024

Place: Coimbatore

Date: 29/08/2022

### **PUBLIC NOTICE**

Rs.50/- each bearing Distinctive Nos.

111 to 115 (both inclusive) issued

under Share Certificate No. 23 of Sett

Minar Co-operative Housing Society

Limited along with the residential

premises being Flat No. 8B on the 8th

Floor, admeasuring approximately

1,715 square feet (carpet area), in the

ouilding known as Sett Minar Estate,

situated at Dr. G. Deshmukh marg

Peddar Road), Cumbala Hill,

Mumbai- 400 026 together with stilt

garage No. 16, constructed on land

bearing C.S. No. 752, of Malabar Hill

and Cumbala Hill Division, Mumbai

(collectively referred to as "the said

All persons claiming an interest in the

said Premises or any part thereof by

way of sale, gift, lease, inheritance,

exchange, mortgage, charge, lien,

trust, possession, easement,

attachment or otherwise howsoever

are hereby required to make the same

known, in writing along with

documentary proof thereto, to the

undersigned at the contact details

mentioned below, within 14 days from

the date hereof, failing which, the claim

of such person(s) will be deemed to

have been waived and/or abandoned

Adv. Nazneen Ichhaporia

Partner

**ANB LEGAL** 

nazneen@anblegal.com

122-124. DBS Heritage House.

Prescott Road, near Azad Maidan,

Fort. Mumbai - 400001

Dated this 29th day of August 2022.

Premises")

**PUBLIC ANNOUNCEMENT** NOTICE is hereby given that we are nvestigating the title of Mrs. Snehlata FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF OPAL ASIA (INDIA) PRIVATE LIMITED Suresh Shah and Mr. Rajesh Suresh Shah to 5 (Five) fully paid up shares of

RELEVANT PARTICULARS Name of corporate debtor
Date of incorporation of corporate debtor
11.09.2007
Authority under which corporate debtor is RoC - Mumbai incorporated / registered Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor 603 SABARI SAMBIDHI OPP LINION PARK SION - TROMBAY ROAD, CHEMBUR MUMBAI MH 400071 Insolvency commencement date in respect Date of Order: 24.08.2022 of corporate debtor Date of receipt of order: 27.08.2022 resolution process

Name and registration number of the Name: Mr. Vinod Radhakrishnan Nai insolvency professional acting as interim Registration No. resolution professional

Address and e-mail of the interim resolution Registration No.: IBBI/IPA-001/IP-P01352/2018-19/12083 Regd Address: A-108, Om Rachana CHS, Sector-17, Vashi, Navi Mumbai – 400705. professional, as registered with the Board Regd Email: vinod@nairca.com Correspondence Address: A-108. Om Rachana Address and e-mail to be used for Correspondence Address: A-108, Um Hachana CHS, Sector-17, Vashi, Navi Mumbai – 400705. Correspondence Email: vinod@nairca.com 10.09.2022 (14 days from the receipt of the order) Last date for submission of claims Classes of creditors, if any, under clause (b of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional

Names of Insolvency Professionals Not Applicable as per Information available with

(a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives Physical Address: Not Applicable are available at: Notice is hereby given that the National Company Law Tribunal (NCLT), Mumbai Bench ha ordered the commencement of a corporate insolvency resolution process against the **OPAL ASIA** (INDIA) PRIVATE LIMITED by order dated 24/08/2022; copy made ready and communicated on 27.08.2022 through NCLT website.

**FORM A** 

The creditors of **OPAL ASIA (INDIA) PRIVATE LIMITED**, are hereby called upon to subm their claims with proof on or before 10/09/2022 to the Interim Resolution Professional at the ddress mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditors belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No. 13 to act as authorized representative of the class in Form CA.

n of false or misleading proofs of claim shall attract penalties

Vinod Radhakrishnan Nai Interim Resolution Professional IBBI/IPA-001/IP-P01352/2018-19/12083

Web Link: http://www.ibbi.gov.in/home/downloads

### **KORE FOODS LIMITED**

identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)

(a) Relevant Forms and

Registered Office:Vision House, Tivim Industrial Estate, Mapusa, Goa 403 526 CIN: L33208GA1983PLC000520, Tel: (0832) 2257729, Email:companysecretary@korefoods.in Website: www.korefoods.in

### PUBLIC NOTICE OF THE 39<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF KORE FOODS LIMITED (FORMERLY KNOWN AS PHOTOPHONE INDUSTRIES INDIA LIMITED/ PHIL CORPORATION LIMITED)

This advertisement/publication is in supersession to the earlier advertisement published in Business Standard, Mumbai Edition dated 15.08.2022.

Members please note that 39th Annual General Meeting (AGM) of Kore Foods Limited is scheduled on **Friday, 30th** September, 2022 at 11.00 am through Hybrid manner i.e. through physical presence as well as Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the Circular No. 14/2020 dated 08.04.2020, Circular No. 17/2020 dated 13.04.2020, Circular No. 20/2020 dated 05.05.2020 and Circular No. 02/2022 dated 05.05.2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13.05.2022 issued by Securities and Exchange Board of India (SEBI and other applicable circulars issued in this regard, to transact the business that will be set forth in the Notice of 39th

Pursuant to the abovementioned Circulars the Notice of the Annual General Meeting and the Annual Report for the financial year 2021-2022 will be sent only through electronic mode to those members whose Email addresses are registered with the Company or Registrar and Transfer Agent (RTA) or Depository Participants (DP). The Notice of 39th Annual General Meeting and Annual Report for the financial year 2021-2022 will also be made available on the website of the company at www.korefoods.in and Bombay Stock Exchange at www.bseindia.com Members whose email address is not registered with the Company or RTA or DP are requested to do the following fo

receiving any Communications including Notice of AGM, Annual Report: 1. In case of Members holding shares in physical mode are requested to submit the request to register their email addresses by mentioning their name, Folio Nos., email address, address and the self-attested copy of PAN Card, Aadhar Card to the Company at companysecretary@korefoods.in or Company's Registrar and Transfer Agent at the following address:

Datamatics Business Solutions Limited, Plot No. B-5, Part B Crosslane, MIDC, Andheri (East), Mumbai, 400093 Email: investorsgrv@datamaticsbpm.com

2. In case of Members holding shares in Demat mode are requested to submit the request to register their email address to their Depository Participants with whom they maintain their Demat accounts.

Members can attend the AGM through VC/OAVM or through physical presence as per the instructions given in the Notice of 39th AGM.

The Company will be providing remote e-voting and e-voting and physical voting facility to all its members to cast their votes on all resolutions set forth in the 39th AGM Notice. The detail instructions for casting vote through Remote evoting and E-voting and physical voting during 39th AGM for Members holding shares in physical form or Demat form or who have not registered their email addresses with the Company/RTA/DP will be provided in the Notice of 39th

Registration of KYC:

For Members holding shares in physical mode SEBI vide its circular dated 3.11.2021 has mandated the members to furnish PAN, KYC details and Nomination details. Members holding physical shares are requested to submit the PAN, KYC details including Bank details and Nomination details to Companys' RTA at Datamatics Business Solutions Limited, Plot No. B-5, Part B Crosslane, MIDC, Andheri (East), Mumbai 400093 by sending the relevant forms which are available on the website of the RTA at www.datamaticsbpm.com. For Kore Foods Limited

Date: 29/08/2022 Place: Mapusa, Goa

Sd/-Puja Joshi Company Secretary-cum-Compliance Officer

# Subhashri Bio - Energies Private Limited (IN LIQUIDATION)

# E-AUCTION SALE NOTICE

Notice is hereby given to the public in general under the insolvency and Bankruptcy Code, 2016 and regulation there under Subhashri Bio- Energies Private Limited having factory at 67, Goundampalayam, Kumaramangalam P.O. Tiruchengode 637205, Namakkal District, Tamil Nadu, India will be sold as a Company whole by e- Auction through the servic provider eProcurement Technologies Limited (Auction Tiger) via website https://ncltauction.auctiontiger.net

Friday 22/00/2022 (02:00 DM to 05:00 DM )

Date and Time of Auction		Frio	Friday 23/09/2022 (02:00 P.M. to 05:00 P.M.)				
Last Date for Submission of EMD			21/09/2022 before 02:00 P.M.				
			10/09/2022 & 12/09/2022, From 11:00 A.M. to 5:00 P.M. Contact person (Mr. P Eswaramoorthy : +91- 9443419246)				
SI. No.	Description		Date and Time of Auction	*Reserve Price (INR) Crores	EMD Amount & Documents submission deadline	Bid Incremental value	
1	33.165 Acres of Land at Unjanai village & Kumarapalayam @ Goundampalayam Village, Tiruchengode Taluk,Namakkal & 99000 Sq.ft of Building Details of the assets are available in e Tender Process Document		Friday 23/09/2022 (02:00 P.M. to 03:00 P.M.)	12.00 Crores	1.20 Crores on or before 2.00 PM. 21st September, 2022	10.00 Lakhs	
2	Plant & Machineries Details of the assets are available in e Tender Process Document		Friday 23/09/2022 (03:01 P.M. to 04:00 P.M.)	3.00 Crores	30 Lakhs on or before 2.00 P.M. 21st September, 2022	1.00 Lakhs	
SI No	Description	Manner of Sale	Date and Time of Auction	*Reserve Price (INR) Crores	EMD Amount & Documents submission deadline	Bid Incremental value	
3	Organic Poultry Manure (Approx 3000 tonnes)	Weight	Friday 23/09/2022 (04:01 P.M. to 05:00 P.M.)	Rs.2000 per tonne	Rs. 6 Lakhs, on or before 2.00 P.M. 21st September, 2022	Rs.100 per tonne	

Terms & Condition of the sale are as under e-Auction will be conducted on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS, WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS" through approved service provider e-Procurement Technologies Limited (Auction Tiger

(https://www.ncltauction.auctiontiger.net ) The complete e-Auction process document containing details of the assets, online e-auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on website: <a href="http://www.ncltauction.auctiontiger.net">http://www.ncltauction.auctiontiger.net</a> and you may Contact: Mr Praveenkumar Thevar, praveen.thevar@Auctiontiger.net. D: 079 6813 6841, M: 972 277 8828 or liquidator on his email at: eswarfcs@gmail.com/irpeswaramoorthy@gmail.com or Mobile: 9443419246.

The EMD (Refundable) shall be payable by interested bidders through NEFT/RTGS on or before 21/09/2022 in the account of M/s Subhashri Bio Energies Private Limited (In Liquidation) Name Account Number 013002000006278 Bank Name Indian Overseas Bank Gandhipuram Branch, Coimbatore,

IOBA0000130 IFSC Code OR by Demand Draft /Pay Order favouring "Subhashri Bio Energies Private Limited" (In Liquidation)

Mr. P. Eswaramoorthy, Liquidator M/s Subhashri Bio Energies Private Limited (In Liquidation IBBI Rean, No: Rea No: IBBI/IPA-002/IP-N00284/2017-18/10842 No.44, 5th Street Ramalinga Jothi Nagar, Near Corporation Office, Nanjundapuram Road, Ramanathapuram, Coimbatore - 641045, Tamil Nadu, India. eMail: eswarfcs@gmail.com/irpeswaramoorthy@gmail.com 0422-2322333,9443419246

# FILTRA CONSULTANTS AND ENGINEERS LIMITED

Registered Office: - W-27, T Block, MIDC, Bhosari, Haveli, Pune- 411026 Tel: 8446294002/8446294003 Email: dir@filtra.in; Web Site: www.filtra.in

### CIN: L41000PN2011PLC209700 **NOTICE TO THE MEMBERS**

It is hereby informed that the 11th Annual General Meeting (AGM) of the Members of Filtra Consultants and Engineers Limited is scheduled to be held on Monday. September 26, 2022 at 11:30 a.m. through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) transact the business to be set out in the Notice of AGM only through e-voting facility. Notice of AGM along with Annual Report is being sent only through electronic mode to the Members whose e-mail id is registered with the Company/Depositories/Registrar and Share Transfer Agent ('R&TA') in accordance with the circular issued by Ministry of Corporate Affairs Circular no. 02/2022 dated May 05, 2022 read with General Circula nos. 02/2021, 20/2020, 17/2020 and 14/2020 dated January 13, 2021, May 05, 2020 April 13, 2020 and April 08, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ('SEBI') vide its Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with circular No. SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P, 2022/62 dated May 13, 2022 in relation to 'Additional relaxation in relation to compliance with certain provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 – Covid-19 pandemic' (collectively referred to as "SEBI Circulars" The same shall also will be available on the website of the Company at <u>www.filtra.in</u> and on the website of Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. The AGM Notice shall also be available on the website of National Securities Depository Limited "NSDL") at www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are given below and also be provided in the Notice of the AGM. Members attending through VC/OAVM shall be counted or the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. Instruction for Remote e-voting prior to the AGM and Remote e-voting during the AGM

- Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Secretaria Standards on General Meeting ("SS-2") issued by the Institute of Company Secretary of India, the Company is providing facility to all its Members to cast their vote or all resolutions to be set forth in the Notice of the AGM by electronic means (evoting) by using electronic voting system provided by the NSDL either by (a) remote e-voting prior to the AGM or (b) e-voting during the AGM.
- Only a person, whose name is recorded in the Register of Members/Beneficia Owners as on Monday, September 19, 2022 (the "cut-off date"), are provided with the facility to cast their vote electronically by availing the facility of remote e-voting prior to the AGM or e-voting during the AGM as per the procedure stated in the notes to the Notice of the AGM on all the resolutions to be set forth in the Notice.
- The remote e-voting period will commence at 09:00 a.m. (IST) on Friday, Septembe 23, 2022 and will end at 05:00 p.m. (IST) on Sunday, September 25, 2022. During this period. Members may cast their vote electronically. Remote e-voting shall be disabled by NSDL after 05:00 p.m. on Sunday, September 25, 2022 and Members will not be allowed to vote through remote e-voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Members, the Member shall not be allowed to change it subsequently. The e-voting module during the AGM shall be enabled by NSDL for voting 15 minutes after the conclusion of the Meeting.
- The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OCVM but shall not be entitled to cast their vote again.
- Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then he she can use his/her existing login id and password, and cast his/her vote.
- Members are requested to read all the notes set out in the Notice of the AGM and instructions for participating at the AGM and manner of casting vote through remote e-voting or through e-voting during the AGM. This notice is issued for the benefit of all the Members of the Company in compliance with the applicable MCA and SEBI circulars. per the MCA Circulars and SEBI Circular, no physical copies of the Notice of the AGM

and Annual Report will be sent to Members. Members who have not registered their mail address are requested to follow the process mentioned below on or before 05:00 .m. (IST) on Friday, September 02, 2022 for registering their e-Mail addresses to eceive the Notice of AGM and Annual Report electronically and to receive login ID and assword for e-voting: In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of

- shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to cs@filtra.in.
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to cs@filtra.in.

case of any queries/grievances pertaining to remote e-voting (prior to and/or during he AGM) you may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or call on the toll free number: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

erson responsible to address the grievances connected with facility for voting by electronic means: contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL email id: amity@nsdl.co.in telephone no: 022-24994360 or Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL mail id: pallavid@nsdl.co.in telephone no: 022-24994545.

For Filtra Consultants and Engineers Limited Ketan Khan

**Date:** August 27, 2022

Chairman & Managing Director

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Company "EICHER MOTORS LTD" has been ost/mislaid and the holder of the said securities have applied to the company to Issue Duplicate Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge the same with the company at its Registered office within 15 days fron this date, else the company will proceed to issue duplicate certificate(s vithout further intimation

Folio No	he share Holder(s   No. of   Securities held	Security	Ambani   Distinctive   No.		
0047173 0047173	100 5	43957 80527	4394171 - 4394270 18038963 - 18038967		
Place : Mumbai Sd/- Date : 29-08-2022 Mr. Valjibhai S. Amb					



Tel. +91 98218 39084 E-mail: office@cmmi.co.in, Website: www.cmmi.co.ii PUBLIC NOTICE - 65th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Sixty Fifth Annual General Meeting (AGM) of the Company of Master Mariners of India (CMMI) will be convened on Friday 23rd September, 2022 at 1730 hours (IST). lembers may either attend the meeting physically at the Amber Conference Room

1st Floor, Mirage Hotel, Marol, Andheri (East). Mumbai 400 059 or through video conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM). The Notice of the Meeting setting out the business to be transacted (Agenda) together with the Audited Financial Statements, Report of the Board of Directors and the Auditors thereon for the financial year ended 31st March, 2022 (collectively the Annual Report) wil be sent through electronic mode to those members who have registered their email IDs

with Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 and issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars). The Notice and the Annual Report has been unloaded on the website of the Company a www.cmmi.co.in. The details for participating in the AGM physically or through VC/ OAVM facility is provided by the Company in the Notice of the meeting.

The attendance of Members participating in the AGM either physically or through VC/

vith the Company in accordance with the Circular No.20/2020 dated 5th May, 2020 reac

OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Sec 103 of the Act. Members who need any technical assistance before or during the AGM can contact Capt. Sasikumar S., CEO, CMMI, Mobile no. 98218 39084, Email: ceo@cmmi.co.in

#### **OSWAL OVERSEAS LIMITED** CIN: L74899DL1984PLC018268

Regd. Office: 98A, Second Floor, Namberdar Estate, Taimoor Nagar, NFC, New Delhi 11006 Ph.: 011-41064256, Fax No. 011-26322664

Email id: cs@oswaloverseasltd.com Website: www.os INFORMATION REGARDING 38th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Compar scheduled to be held on Tuesday, 27th September, 2022 at 12:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and, the rules made thereunder read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 02/2022 dated April 8 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 respectively ("MCA Circulars"), Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the

Notice of AGM which is being circulated for convening the AGM. In Compliance with the above-mentioned Circulars, the Notice of 38th AGM and Annua Report for the Financial Year 2021-22 will be sent electronically by the Company to those Members who have registered their email IDs with the Company/ M/s. Beetal Financial & Computer Services Private Limited ("RTA") and Depository Participant(s) ("Depository" As per the MCA circular/s and the SEBI circulars, no physical/ hard copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member except to those shareholders wh have requested for the physical copy of the Annual Report 2021-22. The Notice of AGM and Annual Report will also be available at the website of the Company a www.oswaloverseasltd.com and at BSE Limited at www.bseindia.com.

Detailed instructions for attending the AGM and casting votes through Remote e-voting and e-voting at the AGM are being provided in the Notice of 38\*AGM.

Further, Members of the Company who have not registered their e-mail addresses can also attend the AGM and vote by following the procedure being provided in the Notice of AGM. The Members of the Company who have not registered their email address can register th same as per the following procedure:

- Members holding shares in physical form may get their email ids registered by submitting the duly filled and signed Form-ISR 1 (available on the website of the company) for updating their KYC details (if not already submitted) with necessary documents mentioned therein in the form to our RTA at M/s. Beetal Financial Computer Services Private Limited, Beetal House, 3rd Floor, 99, Madangir, Behind Local Shopping Centre, Near Dada Harsukhdas Mandir, New Delhi- 110062. RTA email id: beetalrta@gmail.com.
- Members holding shares in dematerialized form may also temporarily get their e-mail id registered by providing the Demat account details (CDSL-16 digits benefician ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN card (self attested copy), AADHAR card (self attested copy) to Company at cs@oswaloverseasltd.com /RTA email id at beetairta@gmail.com. It is clarified that for permanent registration of email address, the Members are requested to register the same with their respective Depository Participant

he members are requested to update their PAN with the Depository Participant (if share are in demat mode) and RTA (if shares are in physical form).

This Notice is being issued for the information and benefit of all the members of the

Company in compliance with the applicable Circulars of MCA and SEBI.

Place : New Delhi Date : 27.08.2022 Lalit Kumar Company Secretary & Compliance Officer





Regd. Office: Kanakia Future City, Residential Building No.2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400 076 Tel: 91-22-35023666 / 35023777 Email: investor@cineline.co.in Website: www.moviemax.co.in Corporate Identity Number (CIN): L92142MH2002PLC135964

# NOTICE OF THE TWENTIETH ANNUAL GENERAL MEETING ("AGM"), REMOTE E-VOTING FACILITY AND CUT OFF DATE

Notice is hereby given that the 20th AGM of the shareholders of Cineline India Limited (the "Company") will be held on Thursday, 22nd September, 2022 at 11:00 A.M. through two-way Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set forth in the Notice for the 20th AGM. In compliance with Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and General Circular No. 21/2021 dated December 14, 2021 and General Circular No. 02/2022 dated May 05, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India, Companies are allowed to hold AGM through VC / OAVM, without physical presence of the Shareholders at

In compliance with the aforesaid Circulars and SEBI Circular dated 12th May, 2020, 15th January, 2021 and 13th May, 2022, the Company has sent the Notice of the AGM containing the ordinary and special business together with the statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013 (the Act) along with the Annual Report for the FY 2021-22 by email on 27th August, 2022, to all shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participants as on Friday, August 19, 2022. Shareholders may note that the Notice of the AGM along with the Annual Report, instructions for remote e-voting and participation in the AGM through VC / OAVM are also made available on the website of the Company at www.moviemax.co.in and websites of the stock exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com.Pursuant to Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, and the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide remote e-voting facility to all its members to cast their vote electronically on all resolutions as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system platform (remote e-Voting) provided by Link Intime India Private Limited ("LIIPL"). All the members are informed that:

1. The cut-off date for determining the eligibility of Members to vote is Thursday, 15th September, 2022;

(both days inclusive):

Place : Mumbai

Date: 29 August 2022

- 2. Persons whose names are recorded in the register of members/ beneficial owners as on the cut-off date shall be entitled to vote using the remote e-voting facility or at the AGM;
- 3. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date for E-voting, 15th September, 2022, may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in. However, f such shareholder is already registered with LIIPL for remote e-Voting, then the existing User ID and Password can be used for casting the vote.
- 4. The remote e-voting shall remain open for a period of 3 days commencing from 19th September, 2022, 9.00 A.M to 21st September, 2022, 5.00 P.M
- 5. E-voting shall not be allowed beyond 05:00 P.M. on 21st September, 2022. The remote e-voting module will be disabled by LIIPL after 05:00 P.M. IST on 21st September, 2022 and once the vote on the resolution is cast by a member, he / she shall not be allowed to change it subsequently
- 6. Only those Members/ shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM.
- 7. The members who have cost their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cost their vote again; 8. The Company has appointed Mr. Dharmesh Zaveri. Proprietor of D.M. Zaveri & Co., Practicing Company Secretaries, Mumbai as the Scrutinizer to scrutinize the e-voting process and voting at the AGM in a fair and transparent manner;

Members will be able to attend the AGM through V C / OAVM or view the live webcast of the same provided by LIIPL at https://instameet.linkintime.co.in. In case Members have any queries regarding remote e-Voting / e-Voting during the AGM, they may address the same to enotices@linkintime.co.in or Call +91 (022)49186000.

> For Cineline India Limited (DIN: 00015857)

Rasesh B. Kanakia **Executive Director & Chairperson of the Company** 

# मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. 2

३रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५

मूळ अर्ज क्र. ११२ सन २०१९

कॅनरा बँक अर्जता (५९बी, गिरिराज इंडस्ट्रीअल इस्टेट, महाकाली केव्ह रोड, मरोळ, मुंबई ४०००९३, एसएमई मरोळ शाखा नावे ज्ञात)

मे. मॅक्स सिग्नेज इंडस्टीज प्रा. लि. आणि इतर

- . ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी त्यातील नमूद इतर अनुतोष आणि चालू आणि भविष्यातील व्याज खर्चासह एकत्रित रकमेच्या वसलीसाठी सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे.
- ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननि न्यायाधिकरणादारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी
- भाणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी **०४.१०.२०२२ रोजी** स. ११.०० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल. नाझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने **०५ ऑगस्ट, २०२२** रोजी दिले/जारी.

प्रबंधक डीआरटी-॥, मुंबई

**१. मे. मॅक्सग्रो सिग्नेज इंडस्ट्रीज प्रा. लि.,** ऑफिस येथे आर/४०७, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीअल क्षेत्र, ठाणे, बेलापूर रोड, रबाळे, नवी मुंबई ४०० ७०१. . **श्री. हितेश आर. जोबालीआ.** में. मॅक्सग्रो सिग्नेज इंडस्टीज प्रा. लि. चे संचालक. ज्यांचे ऑफिस येथे आर/४०७, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीअल क्षेत्र, ठाणे, बेलापूर रोड, रबाळे, नवी मुंबई ४०० ७०१ आणि तसेच येथे: फ्लॅट ए/१०१, सिमला हाऊस, नेपिअनसी रोड, मुंबई ४०० ००६ आणि तसेच येथे:

फ्लॅट क. १०१. १ ला मजला. ब्लॉक ए, सिमला हाऊस, नेपिअनसी रोड, मुंबई ४०० ००६. . श्री. निमेश एन शाह, मे. मॅक्सग्रो सिग्नेज इंडस्ट्रीज प्रा. लि. चे संचालक, ज्यांचे ऑफिस येथे आर/४०७, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीअल क्षेत्र, ठाणे, बेलापूर रोड, रबाळे, नवी मुंबई ४०० ७०१ आणि तसेच येथे फ्लॅट १०५/ए. सिमला हाऊस. नेपिअनसी रोड. मंबई ४०० ००६.

### GARWARE गखारे

### गरवारे सिंथेटिक्स लिमिटेड

नों. कार्यालय: मनिष टेक्स्टाईल इंडस्ट्रियल प्रिमायसेस, गोल्डन केमिकल समोर, पेणकरपाडा, मिरा रोड, ठाणे - ४०११०४. फोन: ०२२-२८४५७७६३

५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सूचना आणि माहिती

याद्वारे सूचना देण्यांत येते की, निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल २०२० े०५ मे. २०२० १३ जानेवारी २०२१ आणि ५ मे. २०२१ रोजीचे जनरल सर्क्यलर क. १४/२०२० १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ (एमसीए सर्क्युलर्स), कंपनी अधिनियम, २०१३ च्या अन्य प्रयोज्य तरतुदी व त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी द्वारे जारी अनुक्रमे दिनांक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ रोजीचे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएसडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ च्या अनुपालनांत **गरवारे सिंथेटिक्स लिमिटेड** ची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.३० वा.** व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिडिओ मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या पूर्ती साठी हिशोबात धरले

सभासदांनी ध्यानांत ठेवावे की. वार्षिक सर्वसाधारण सभेला बोलावणाऱ्या सूचनेसह आर्थिक वर्ष २०२१-२०२२ सार्ठ कंपनीचा वार्षिक अहवाल एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर क्र. नुसार ज्यांचे ई-मेल ॲड्रेस कंपनी/रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट (आरटीए) किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) कडे नोंदवले असतील त्या सर्व सभासदांना फक्त ई-मेल ने पाठवली जाईल. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे वेबसाईट https://garwaresyn.com आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड वर सुद्धा उपलब्ध केला

१. ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्याची / अद्ययावत करण्याची पद्धत

प्रत्यक्ष स्वरूपांत शेअर्स धारण करणारे व ज्यांनी अजुनपर्यंत त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले/अद्ययावत केले नाहीत त्या सभासदांनी कृपया ते खालील तपशिल ravi@unisec.in वर पाठवून युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज

१. भागधारकांचा फोलिओ क्र.: २. भागधारकांचे नाव : ३. ई-मेल आयडी : ४. पत्ता डिमटेरिअलाईज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी ज्यांचा ई-मेल ॲड्रेस अजुनपर्यंत नोंदवला/अद्ययावत केलेला नाही त्यांनी कृपया त्यांच्या संबंधित डीपी कडे त्यांचे ई-मेल<sup>°</sup> ऑड्रेस नोंदवावेत/अद्ययावत करावेत.

. ई-व्होटींग मार्फत मत देण्यासाठी पद्धत : व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेस हजर राहण्यासाठीचे निर्देश आणि ई-व्होटींगची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभ बोलावणाऱ्या सूचनेत दिली आहे. ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मते देण्यासाठी लॉगीन क्रेडिन्शिअल्स सभासदांना वर दिलेल्या पद्धतीने त्यांचे ई-मेल ॲडेसेस यशस्वीपणे नोंदवल्यानंतर ई-मेल मार्फत उपलब्ध करून दिले जातील. कंपनी/आरटीए किंवा संबंधित डीपीकडे त्यांचे ई-मेल ॲडेसेस ज्यांनी नोंदवलेले नाहीत अशा प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी तपशिलवार निर्देश सूचनेत आहेत.

कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ पासून बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील. जर तुम्हाला सभासदांच्या ई-मेल ॲड्रेसच्या नोंदणी/अद्ययावती करणासंबंधात कोणतीही चौकशी करायची असल्यास ravi@unisec.in वर युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) ला एक ई–मेल पाठव्न संपर्क

कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १०८च्या तरतदी सहवाचता त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४(१) नुसार कंपनी कट-ऑफ डेट असलेल्या बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ रोजीस शेअर्स धारण करणाऱ्या तिच्या सभासदांना कंपनीच्या एजीएम मध्ये करावयाच्या कामकाजावर मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा पुरवत आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी आणि त्याचे नियम यांनुसारचे तपशिल खालील प्रमाणे

. रिमोट ई-व्होटींगचा कालावधी रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ०९.०० वा. सुरु होईल आणि मंगळवार.

२७ सप्टेंबर, २०२२ रोजी सं. ५.०० वा. संपेल. फक्त कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत किंवा रजिस्ट्रार्स ठेवत असलेल्या लाभार्थ मालकांच्या नोंदवहीत ज्यांची नावे नोंदवली असतील तेच सभासद मत देण्यास हक्कदार असतील. जर कट-ऑप डेट रोजीस एखादी व्यक्ती सभासद म्हणून राहिली नसेल तर तो/ती मत देण्यासाठी हक्कदार नसेल. अशा व्यक्तीन

ही सचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे. जर तुम्हाला ई-व्होटींग बद्दल कोणतीही शंका किंवा समस्या असेल तर तुम्ही हेल्प सेक्शन खार्ल www.evotingindia.com येथे उपलब्ध फ्रिकवेंटली आस्कड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाह् शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर एक ई-मेल लिह् शकता.

गरवारे सिंथेटिक्स लिमिटेड साठी संदर मूल्ल्या संचालक

शल टॉवर डी को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि. (नोंद. क्र. एमयुएम/(डब्ल्युएम)हाऊ. (टीसी) ९०७१ सन २००४-२००५)

> मुंबई ४०००८९ जाहीर सूचना

शेअर प्रमाणपत्र हरविल्याची सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की**, फ्लॅट क्र**. डी-१३०८ च्या सौ. लक्ष्मी प्रेमजी शाह यांच्या नावे कृशल टॉवर डी को-ऑप हाऊसिंग सोसायटी लि., अमर महाल, जी एम रोड, चेंबूर मुंबई ४०००८९ मधील रु. ५०/- चे प्रत्येकी ५ शेअर्स विभिन्न क्रमांक २५६ ते २६० करीता शेअर प्रमाणपत्र क्र. ०५३ हे हरविले आहे आणि अर्जदारांनी सोसायटीकडे यासंदर्भात प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अर्ज केला आहे, कोणालाही कोणताही आक्षेप असल्यास सदर जाहीर घोषणेच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत करावेत. नागरिकांना सदर शेअर प्रमाणपत्राच्या मार्गे व्यवहार करण्यास

सही/

इशारा करण्यात येत आहे. कृशल टॉवर डी को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि.,

सन्मा. सचिव

जाहीर नोटीस या नोटीस व्दारे सर्व जनतेस कळविण्यात ये की, गाव मौजे सालोली, ता. वसई, जि. पालघ येथील मा. दुय्यम निबंधक वसई हयांचे अधिकार क्षेत्रातील पुढील वर्णनाची जिमन अमर महल, जी.एम.रोड, चेंबूर,

मिळकत स.नं. ११२, हि.नं. ३ क्षेत्र हे.आर. प्रति ०-१७-२० पो.ख. ०-०१-०० एकुण ०-१८ २० आकार १-८७, ही मिळकत श्री. विवियन पॅट्रीक अंड्रांडीस. विलीना मायकल परेरा डेस्ली डॉमणिक घोन्सालविस जसिंटा स्टॅर्न लेमॉसे, डायना रिचर्ड रॉड्रीग्ज, निलीमा नेवील परेरा, इजाबेल चालर्स अंड्रांडीस, सिलीन ग्रेगरी डिसिल्वा, क्लिफड चालर्स अंडांडिस ऑल्वीन चालर्स अंड्रांडीस सदर जिमन मिळकत यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीर्च आहे. सदर जिमन मिळकत आमच्या अशिलांन विकावयाची आहे. सदर जिमन मिळकतीच्य टायटलबाबत आमच्या अशिलांच्य सांगण्यावरून सदर नोटिस प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी सदर मिळकतीवर ज्या कोणाच वारस, हक्क, दान, फरोक्त, विक्री, बक्षीस भाडेपट्टा, बोजा, ट्रस्ट, कुळवहिवाट अगर कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध असेल त्याने सदर नोटीस प्रसिध्द झालेपासून 🤊 दिवसांचे आत कागदपत्रे, पुरावेनिशी खालील पत्यावर लेखी तक्रार नोंदवावी. वरील मुदतीत काही तक्रार न आल्यास आमचे अशिल सदः मिळकतीबाबत पुढील व्यवहार करतील त्यानंतर आलेल्यां हरकतींची नोंद घेतर्ल जाणार नाही. तरी नोंद घ्यावी.

ॲड. सिद्धेश नाईक पत्ता :- ए विंग १०३, पहिला मजला, यशवंत प्राईड, वसई कोर्टासमोर, वसई (प), ता. वसई जि. पालघर.

ता. २९-०७-२०२२

किताब महाल, १८८, डी.एन. रोड फोर्ट, मुंबई-४०० ००१, दूर. क्र.:- ०२२०७३८२२

### कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार **सेंटल बँक ऑफ इंडिया, एमएमओ चे** प्राधिकत अधिकारी या नात्यार सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **३०/०९/२०२१** रोजीस मागर्ण सचना जारी करून कर्जदार श्री. विजय हसनप्पा कपाली आणि सौ. जयश्री विजय कपाली यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम **रु. ६११५२६/ – (रुपये सहा लाख अकरा हजार पाचशे सव्वीस मात्र)** य रकमेची परतफेड सदर सचना प्रसिदीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ९ अन्वये या <mark>२५ ऑगस्ट, २०२२</mark> रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बोरिबंदर शाखा यांस रक्कम रु. ५९७९९०/- आणि त्यावरील व्याज आणि इतर प्रभारच्या भाराअधीन

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. बी/००१, तळमजला, चंद्रेश उपवन सीएचएस लि., लोढा हेवन, शिरगाव, बदलापुर पूर्व-४२१५०३.

दिनांक : २५/०८/२०२२ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी

### **NOTICE**

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society between 10 am to 5 pm from the date of publication of the

Place: Mumbai Date: 29/08/2022

For and on behalf of Deep-Lakshmi Co-operative Housing Society Ltd

Dr. Umakant Kenkare a Member of the Deep-Lakshmi Cooperative Housing Society Limited having, address at Prabhadevi, Sea Face, Mumbai 400025 and holding flat No. D-3, admeasuring 732 sq.ft. of carpet area on the 2nd Floor of the building of the Society, died on 12th October, 2019

notice till the date of expiry of its period.

Hon. Secretary



नोंदणी कार्यालय: कनकिया फ्युचर सिटी, रेसिडेंसियल बिल्डिंग क्र. २, सीटीएस क्र. १०१, गांव तिरंदाज, पवई, मुंबई – ४०० ०७६ दूर.: ९१-२२-३५०२३६६६/३५०२३७७७ ईमेल: investor@cineline.co.in वेबसाइट: www.moviemax.co.in कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर (सीआयएन): एल९२१४२एमएच२००२पीएलसी१३५९६४

# विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम''), दूरस्थ ई-मतदान आणि कटऑफ तारखेची सूचना

सुचना याद्वारे देण्यात येते की, सिनेलाईन इंडिया लिमिटेड (''कंपनी'') च्या भागधारकांची २०वी एजीएम ही २०व्या एजीएमच्या सुचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') दोन मार्गाने गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.०० वा. घेण्यात येणार आहे.

निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए''), भारत सरकार द्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे, २०२० आणि सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि जनरल सर्क्युलर क्र. २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ आणि जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२२ च्या अनुपालनात कंपन्यांना एकाच ठिकाणी भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यांची परवानगी देण्यात आली आहे.

वरील सदर सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ आणि १३ मे, २०२२ च्या अनुपालनात कंपनीने शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२ रोजीस ईमेलद्वारे कंपनी/डिपॉझिटरीजकडे ईमेल पत्ते नोंदवलेल्या सर्व सभासदांना सर्वसाधारण आणि विशेष कामकाज समाविष्ट एजीएमच्या सूचनेसह एकत्रित कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०२ला अनुसरुन विवरणपत्रासह वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताचा वार्षिक अहवाल पाठवला आहे. भागधारकांनी नोंद घ्यावी की एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल, दरस्थ ई-मतदान आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी घेण्याची माहिती कंपनीची वेबसाईट www.moviemax.co.in आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईटस् म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध केलेली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि काहि असल्यास इतर प्रयोज्य तरतुदी सहवाचता कंपनीज् (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ च्या नियम २०, वेळोवेळी सुधारणेनुसार सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ आणि इन्स्टिचुट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिंग्ज (''एसएस-२'') ला अनुसरुन कंपनीला लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''एलआयआयपीएल'') द्वारे पुरवलेल्या दरस्थ ई-मतदान सुविधेमार्फत एजीएमच्या सुचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्या सर्व सभासदांना पुरवल्याचा आनंद होत आहे. सर्व सभासदांना कळवण्यात येते कीः

१. मतदानासाठी सभासदांची पात्रता ठरवण्यासाठी कटऑफ तारीख गुरुवार १५ सप्टेंबर, २०२२ आहे.

ठिकाणः मुंबई

तारीखः २९ ऑगस्ट, २०२२

- २. ज्या व्यक्तींची नावे कट ऑफ तारखेस लाभकारी मालक/सभासद रजिस्टरमध्ये नोंदवलेली असतील ते दूरस्थ ई-मतदान सुविधा वापरुन किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील.
- कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे शेअर्स संपादित केले आहे आणि १५ सप्टेंबर, २०२२ ई-मतदानाकरिता कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केले आहेत. ते enotices@linkintime.co.in येथे विनंती पाठवून लॉगईन आयडी अणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापी जर अशा भागधारकांने दूरस्थ-ई-मतदानाकरिता एफआयआयपीएल कडे अगोदर नोंदणी केली असेल तर मतदान करण्यासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरु शकतात.
- दूरस्थ ई-मतदान १९ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. पासून २१ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० (दोन्ही दिवस मिळून) अशा ३ दिवसांच्या काळावधीकरिता खले राहील.
- ई-मतदानाला २१ सप्टेंबर, २०२२ सायं. ५.०० वा. नंतर परवानगी देण्यात येणार नाही. दरस्थ ई-मतदान मॉडयल २१ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ०५.०० वा. भाप्रवे नंतर एलआयआयपीएल द्वारे निष्क्रिय करण्यात येईल आणि सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात त्याला/तिला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
- फक्त तेच सभासद्/भागधारक जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये हजर राहतील आणि दरस्थ ई-मतदानामार्फत ठरावावर त्यांचे मतदान केलेले नाहीत एजीएममध्ये ई-मतदान पद्धतीमार्फत मतदान करण्यासाठी पात्र राहतील.
- ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी दरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहू शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत.
- कंपनीने मोकळ्या आणि पारदर्शन पद्धतीने ई-मतदान प्रक्रिया आणि एजीएममध्ये मतदानाचे परिनिरिक्षण करण्यासाठी परिनिरिक्षण म्हणून डी.एम. झवेरी ॲण्ड कं., प्रक्टिसिसंग कंपनी सेक्रेटरीज, मुंबईचे प्रोप्रायटर, श्री. धर्मेश चौधरी यांची नियुक्ती केली आहे.

सभासदांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणे शक्य होईल किंवा https://instameet.linkintime.co.in येथे एलआयआयपीएल द्वारे पुरवल्यानुसार त्याचे लाईव्ह वेबकास्ट पाहन शकतात. सभासदांना दुरस्थ ई-मतदान/एजीएम दुरम्यान ई-मतदानासंदर्भात कोणतीही चौकशी करायची असल्यास enotices@linkintime.co.in येथे तसे कळवु शकतात किंवा +९१ (०२२) ४९१८६००० वर फोन करावा.

> सिनेलाईन इंडिया लिमिटेड करिता सही / -रसेष बी. कनकिया कंपनीचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष (डीआयएन: ०००१५८५७)

# जाहीर सूचना

यादारे सचना देण्यात येते की. आमचे अशील हे याखालील परिशिष्टामधील वर्णन संपर्ण मिळकत आणि त्यामधी त्यांचे हक, नामाधिकार व हितसबंधाच्या खेरेदीकरिता मालक सौ. शिखा गगन बांगा यासह वाटाघाटी करत आहेत. कोणत्याही व्यक्तीला याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन मिळकतीच्या विरोधात आणि त्याच्या कोणत्याह ाच्या संदर्भामध्ये कोणताही हक्क, नामाधिकार, दावा, मागणी, धारणाधिकार इ. जसे की, विक्री, हस्तांत अभिहस्तांतर, अदलाबदल, भार, गहाण, वारसाहक, शेअर, भेट, धारणाधिकार, प्रभार, निर्वाह, सविधाधिकार वेश्वस्त, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, करार, करारनामा, ताब किंवा त्यावरील कोणतेही दावे आणि/किंवा वाद, खटला, हुकुम, राखीव आदेश, करारनामा, निषेधाज्ञा, जप्ती, संपादः आणि अधिग्रहण, किंवा कोणतेही इतर दावा असल्यास सदर लिखित निम्नस्वाक्षरीकारांना लिखित त्यावरील पूरव कागदोपत्री पुग्चासह या प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा(१४) दिवसांच्या आत कळवावे, कसूर केल्यास, तशा व्यक्तीचे दावा किंवा दावे जर असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित आणि/किंवा सोडुन दिल्याचे किंवा अस्तित्वात नल्याचे समजले जाईल आणि त्या सांदर्भाशिवाय खरेदी आणि हस्तांतर पूर्ण केले जाईल यावरील उल्लेखित परिशिष्ट

मुंबईचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप–जिल्ह्यातील प्लॉट क्र.८५, बॅक़बे रिक्लेमेशन इस्टेट ब्लॉक क्र. V, येथील वॉर्ड ए अन्वये महानगरपालिका दर आणि कराचे निर्धारक आणि तहसिलदारांद्वारे आणि कलेक्टर्स रेंट रोल क्र.१०२८३ अन्वयें jबईच्या तहसिलदारांच्या पुस्तकातील नोंदणीकृत आणि बोलेवार्ड रोड येथील कुलाबा विभागाचा कॅडस्ट्रल सवे क.६४१ धारक भाडेपट्टाधारक जिमनीच्या सर्व भाग व विभागावरील स्थित असलेले आणि वसलेले ''मेकर टॉवर बी भशा ज्ञात इमारतीच्या २४व्या मजल्यावरील मोजमापीत एकूण २०५० चौ.फु. संलग्नीत १९०.४५ चौ.मी(बिल्ट अ क्षेत्र) फ्लॅट क्र.२४३ चे परिपूर्ण वापर, भोगवटा व उपभोग आणि त्यामधील हक्क, नामाधिकार व हितसंबंधासह २ ानेवरी, १९८८ रोजीचा शेअर प्रमाणपत्र क्र. १४५ अन्वये विभिन्न क्रमांक ८६६ ते ८७५ (दोन्ही एकत्रित) धारक मे, १९८७ वरील नोंदणी क्र. बीओएम/डब्ल्यु-ए/एचएसजी/टी-सी/३११ सन १९८७ अन्वये द मेकर टॉवर्स ए ॲन्ड त्री को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट १९६० अन्वये नोंदणीकृत सोसायटी च्या प्रत्येकी रु. १००/- (रुपये शंभर मात्र) चे दहा (१०) पूर्ण भरणा शेअर्स मधील सर्व ते हक्क, नामाधिका

पांड्या आणि पूनावाला करीता (फरिदा पुनावाला टाटा

वकील ॲण्ड सॉलिसिटर

रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/डीआरटीचा सूचना फलक विक्री उद्घोषणा वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण-। २ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, मुंबई कुलाबा मार्केट, मार्केट कुलाबा,

रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२ (२) अन्वये विक्रीची उद्घोषणा. **गंजोब नॅशनल बँक** 

मे. स्पेशल टिप्स लि. आणि अन्य

नोंदणीकृत कार्यालय-११९-स्वदेशी मार्केट, काळबादेवी रोड, मरीन लाईन्स, मुंबई

800008 त्याचे कार्यालय आहे २०५३, ट्रेड हाऊस, रिंग रोड, सुरत- ३९५००२ येथे. श्री. विवेक भाटिया

प्रतिवादी क्र. १ चे संचालक आणि हमीदार, राहणार १०२, गोविंदजी पॅलेस, पार्ले पॉइंट, सुरत-३९५००४ येथे.

श्री. अलोक कालवत, प्रतिवादी क्र. १ चे संचालक आणि हमीदार, राहणार १०३ निष्ठा आशिष अपार्टमेंट, भरत रोड,

श्रीमती पिती भारिया

विरुद

प्रतिवादी क्र. १ चे हमीदार.

राहणार ब्लॉक क्र. २५१, पैकॅ, गाव करंज, तालुका मांडवी, सुरत-३९४१६० येथे.

प्रतिवादी क्र. १ चे हमीदार

राहणार ४०५, हिमाश् अपार्टमेंट, अजना, तालुका चोड्यासी, जिल्हा सुरत ३९४९५० येथे. प्युअर इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड,

त्यांचे कार्यालय आहे ६०३९, ट्रेड हाऊस, रिंग रोड, सुरत ३९५ ००२ येथे प्रक क्र. ७.) जेमिनी प्रोजेक्ट्स (इंडिया) प्रा. लि.,

प्रतिवादी क्र. १ चे हमीदार, त्यांचे कार्यालय आहे ४/३९४५, झांपा बाजार, मेन रोड, सुरत - ३९५ ००२ येथे ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ।, मुंबई यांनी प्रमाणपत्र र्क्नजदारांकडून वसुली प्रमाणपत्र/हुकूमानुसार रु. १,२९,५९,३८८/- (रुपये एक कोटी एकोणतीस

**लाख एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मात्र)** च्या वसुलीसाठी <mark>ओ.ए. क्र. १३९७ सन १९९९</mark> मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मेळकत विकण्याचे आदेश दिले.

आणि ज्याअर्थी प्र. क. कडून १,२९,५९,३८८/ - (रुपये एक कोटी एकोणतीस लाख एकोणसाट **जार तीनशे अठठ्याऐंशी मात्र)** ची रक्कम त्यावरील खर्च आणि व्याजासह थकीत आहे.

सूचना याद्वारे देण्यात येते की, जर पृढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत ३०/०९.२०२२ रोजी दु. २ ते दु. ४ दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली मे. सी१ इंडिया प्रा. लि., प्लॉट क्र. ३०१, उद्योग विहार, फेज २, हरयाना-१२२०१५, हेल्पलाईन क्र. +९१-१२४-४३०२०२०/२१/२२/२३/२४, (०२२) ६७४१२३१४ यांची वेबसाईट https://www.bankeauctions.com मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. पुढील तपशिलांसाठी संपर्क : श्री. संदीप सिंग, पीएनबी हाऊसचे मुख्य व्यवस्थापव

खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादींच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमो

परिशिष्टांतील विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्य एखाद्या हिश्श्याच्या विक्रीत्न रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातीत रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपण विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास

पुढील तपशिलानुसार संचाप्रमाणे मत्तेचा लिलाव :

11/17/6									
संच	मालकाच्या नावासह	निरीक्षणाची	राखीव किंमत	इअर	बोली वाढ				
क्र.	मिळकतीचे वर्णन	तारीख		रक्कम					
१	फ्लॅट क्र. बी-४०२, हिमांशु	२६.०९.२०२२	₹.	₹.	₹.				
	अपार्टमेंट, ५५०, पैकी,		१६,००,०००/-	१,६०,०००/-	२०,०००/-				
	अदनान रोड, चोरयासी,								
	तालुका सुरत, गुजरात								
<b>७</b> .	७. सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी								

निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.

तमाम जनतेकडून याद्वारे सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह संचाप्रमाणे इअर रक्कम ही मंबई येथील प्रमाणपत्र धारक बँकेच्या खाते क. ००६२००२१००१४३३८०. पंजाब नॅशनल बँक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१, आयएफएससी कोड क्र PNR0753800 मध्ये आस्टीजीएस/एनईएफटीने देय आहे. एकापेक्षा एकापेक्षा जास्त मिलकतीसाठीचे प्रस्ताव वेगवेगळे करावेत. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे २८/०९.२०२२ **रोजी सं. ४.३० पर्यंत.** स्थावर मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी २६/०९/२०२२ रोजी स. ११ ते सं. ४ मध्ये करता येईल.

इच्छक बोलीदारांना वरील परिच्छेद ८ येथे नमुद केलेल्या वरील सदर खात्यामध्ये एकदा जमा केलेली त्यांची इअर काढन घेण्याची परवानगी देण्यात येणार नाही. अयशस्वी बोलीदारांची इअर ही लिलाव बंद झाल्यावर संबंधित बँकेद्वारे बोलीदारांनी नमुद केलेल्या खाते क्रमांकवरच परत करण्यात येईल.

पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसर केली तर बोली फेटाळली जाईल, कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंव प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी १८/०९/२०२२ रोजी किंवा पूर्वी सायं. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी-।, डीआरटी-।, मुंबईकडे सादर करावी. कसूर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम पुढील बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सं. ४.३० पर्यंत वरील परि.-८ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल.

. खरेटीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासन **१५ व्या** दिवशी किंवा त्यापूर्वी, जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुद्रीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ८ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना रिजस्ट्रार, डीआरटी-१, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने वसुली अधिकारी, डीआरटी-। यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल.

 विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा खकम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खेरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उदघोषणा जारी करून मिळकतीची पनर्विक्री केली जाईल. पढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे. . लिलाव समाप्तीस अयशस्वी बोलीदारांना इ.अ.र. चा परतावा केवळ संबंधित बँकेकडून अशा

बोलीदारांनी नमुद केलेल्या खाते क्रमांकातच केला जाईल. १५. मिळकत ''जुमें आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जुमे आहे तत्त्वाने'' विकली जाईल

१६. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत. १७. जोडलेल्या परिशिष्टात विनिर्दिष्ट तपशिल हे निम्नस्वाक्षरीकारांच्या योग्य माहितीनुसार नमुद करण्यात

आले आहे, परंतु निम्नस्वाक्षरीकार उद् घोषणेमधील कोणतीही चुक, चुकिचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी नाहीत. अ. जेथे मिळकत कसुरवार व्यक्तीच्या मिळकत किंवा मिळकत ज्यास मिळकतीवर करण्यात मालकीची असेल तेथे सह-तिच्या बांधील आहे आलेले कोणतेही दावे कोणत्याही मालकांच्या व सह-मालक म्हणून आणि त्यांच्या स्वरूप व अशा अन्य

निर्धारित महसूल

कोणत्याही

भारांचे तपशील

फ्लॅट क्र. बी-४०२, हिमांश् उपलब्ध नाही माहीत नाही माहीत नाही भपार्टमेंट. ५५०. पैकी. अदनान रोड. चोरयासी, तालुका सुरत, गुजरात सदर **२६ ऑगस्ट, २०२२** रोजी मुंबई येथे माझ्या हस्ते आणि न्यायधिकरणाच्या शिक्क्याने दिले.

अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह

विकावयाच्या मिळकतीचे वर्णन

(अजीत त्रिपाठी) वसुली अधिकारी मुंबई, डीआरटी-

मूल्याबाबत अन्य

कोणतेही ज्ञात तपशील

सार्वजनिक सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की माझ्य क्लायंटची त्या मालमत्तेच्या संदर्भात विकासक म्हणून नियुक्ती करण्यात आती आहे ज्याचे वर्णन मालकांनी (1) MR यांनी तिहितेत्या शेड्यूतमध्ये केते आहे. सुनीत तोफणमल भंडारी (२) मि. अनिल तोफणमल भंडारी आणि (३) श्रीमती. संगीता मेहता (पहिले नाव : एमएस संगीता तोफनमल

विक्री, गहाण, देवाणघेवाण, शुल्क, भाडेपट्टी,

धारणाधिकार, वारसा, भेटवस्तू, ट्रस्ट,

भंडारी) मोफत सर्व बोजा.

मार्गाने उपरोक्त मालमतेट्या किंवा तिट्या कोणत्याही भागाच्या विरोधात किंवा त्याच्या संदर्भात कोणताही दावा असलेली कोणतीही व्यक्ती , कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण (महसूल किंवा लवाद) किंवा प्राधिकरणाने दिलेला आदेश, आदेश किंवा निवाडा किंवा कोणत्याही विक्री करारांतर्गत किंवा इतर नियमानुसार, खाली नमूद केतेल्या कार्यालयाच्या ात्यावर खाली स्वाक्षरी केलेल्यांना ते करणे आवश्यक आहे. याच्या तारखेपासून 14 दिवसांनी कागदपत्रांच्या सर्व प्रतींसह ज्याद्वारे असा हक्क दावा केला गेला आहे, असे न केल्यास, असे दावे, असल्यास, माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोडले गेले आहेत असे मानले जाईल आणि असा कोणताही दावा अश्तितत्वात आहे असे मानले

: येथे संदर्भित वेळापत्रक:

सीटीएस क्रमांक 9 7 A - असतेल्या जमिनीच्या भूखंडाचे ते सर्व तुकडा आणि

35/1 सुमारे 151.60 चौ.मी. आणि CTS नं. 97A-35 सुमारे 670.60 चौ. मीटर. आणि CTS No.97A/2CC/6 सुमारे 15.70 चौ.मी. एकूण 837.90 चौरस मीटर, गाव चिंचवली, तालुका मालाड, मुंबई उपनगर जिल्हा आणि त्यावरील बंगला ज्यावर सरदार उगम सदन म्हणून ओळखते जाते, १४१ कैलास पुरी, अप्पर गोविंद नगर, मालाड (पूर्व), मुंबई - 400 097. मुंबई, दिनांक २९ ऑगस्ट, 2022

साखळकरांसाठी लीमारे वकिलांसाठी टी. एस. वेंकटरामन अय्यर पार्टनर 112/बी, उर्मिला सीएचएस लि. कोलडोंगरी रोड नंबर 1 अंधेरी (पूर्व),

PUBLIC NOTICE

Our Clients intends purchasing Flat No 1404 and B/1404, both on 14th Floor, Brighton Towers, 2nd Cross Road okhandwala Complex, Andheri Mumbai - 400 053, situate on land bearing Plot No. 356 of S. No. 41/P. Vill. Oshiwara Tal. Andheri, Dist. M.S.D. from Shr Abhishek Laxminiwas Malpani (Flat A/1404) AND Mr. Pawankumar Malchand Malpani (Flat B/1404) resp. who are holding Share Certificate No. 128 for 5 shares Dist. Nos. 636-640 and No. 180 for 5 shares Dist. Nos. 896-900, resp. issued by Brighton Tower CHS Ltd. (Regn. No. BOM/K

West/3169 of 1987-88) Any one having any claim or objection etc. against the said Flat and/or Shares or any part thereof shall send Claim/s in writing, to under-signed along with documentary proo or evidence in support of such claim within 14 days of publication of this Public Notice failing which claim/s of such person(s), i any, will be deemed to have been waived

Nandkumar P. Merani Advocate, High Court, Mumbai. 401, T/39, Sunshine, Shastrinagar, Andheri (West), Mumbai - 400 053. Ph. 9820026531 / 8850113009

प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी सदर कागदपत्रे, पुरावेनिशी खालील पत्यावर लेखी त्यानंतर आलेल्यां हरकतींची नोंद घेतली

अँड. सिद्धेश नाईक पत्ता :- ए विंग १०३, पहिला मजला, यशवंत प्राईड, वसई कोर्टासमोर, वसई (प), ता वसई, जि. पालघर

जाणार नाही. तरी नोंद घ्यावी.

वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग

मुंबई येथे कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १ रला मजला, टेलिफोन मबन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा, मुंबई - ४०० ००५. वसुली प्रक्रिया क्र. ६२ सन २०२१

मुंबई 400069

विरुध्द . के.पी. एन्टरप्रायजेस आणि अन्य.

. मे. के.पी.एन्टरप्रायजेस

गीदारी संस्था, (भागीदारी द्वारे) न्यांचा पत्ता येथे: बीएसईएल टेक पार्क, जी-१२ आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, सेक्टर ३० ए, वाशी नवी मुंबई ४००७०५

भाणि तसेच त्यांचा पत्ता येथे: २ रा मजला, हिओल्टन सेंटर, प्लॉट क्र. ६६, सेक्टर ११, सीबीडी ालापुर, नवी मुंबई ४०० ६१४.

यांचा पत्ता येथे: बीएसईएल टेक पार्क, जी-१२ आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, सेक्टर ३० ए, वाशी नवी मंबई ४००७०५ गणि तसेच त्यांचा पत्ता येथे: २ रा मजला, हिओल्टन सेंटर, प्लॉट क्र. ६६, सेक्टर ११, सीबीडी,

. मे. अरमान फूड्स. गीटारी संस्था (भागीटारी टारे)

लापूर, नवी मुंबई ४०० ६१४.

यांचा पत्ता येथे: बीएसईएल टेक पार्क, जी-१२ आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए. सेक्टर ३० ए.वाशी

आणि तसेच त्यांचा पत्ता येथे: २ रा मजला, हिओल्टन सेंटर, प्लॉट क्र. ६६, सेक्टर ११, सीबीडी,

गंचा पत्ता येथे: बीएसईएल टेक पार्क, जी-१२ आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, सेक्टर ३० ए,वाश नवी मुंबई ४००७०५

गणि तसेच त्यांचा पत्ता येथे: २ रा मजला, हिओल्टन सेंटर, प्लॉट क्र. ६६, सेक्टर ११, सीबीडी, ालापूर, नवी मुंबई ४०० ६१४.

८. मे. अरमान फूड्स.

नवी मुंबई ४००७०५ आणि तसेच त्यांचा पत्ता येथे: २ रा मजला, हिओल्टन सेंटर, प्लॉट क्र. ६६, सेक्टर ११, सीबीडी,

बेलापुर, नवी मुंबई ४०० ६१४.

भागीदारी संस्था, (भागीदारी द्वारे) 

नवी मंबई ४००७०५ गणि तसेच त्यांचा पत्ता येथे: २ रा मजला, हिओल्टन सेंटर, प्लॉट क्र. ६६, सेक्टर ११, सीबीडी,

बेलापर, नवी मंबई ४०० ६१४. . मे. चाणाक्य फूड्स ॲण्ड बेवरेज.

ग्गीदारी संस्था. (भागीदारी दारे) यांचा पत्ता येथे: बीएसईएल टेक पार्क, जी-१२ आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, सेक्टर ३० ए,वाशी

लापूर, नवी मुंबई ४०० ६१४ मे. शिवम एन्टरप्रायजेस.

ागीदारी संस्था, (भागीदारी द्वारे

. कपिल डी राजपत.

ोढ, भारतीय रहिवासी, ज्याचा पत्ता येथे ७०३, रोझ, खारघर, प्लॉट क्र. ७, सेक्टर १०, खारघर, नवी मुंबई. 🛚 देवप्रकाश हरबन्सलाल राजपूत.

. ग्रौढ, भारतीय रहिवासी, ज्याचा पत्ता येथे फ्लॅट क्र. बी, ६०३, बी-७०३, नीलकंठ गार्डन, पीएल २९/५, भूमं

कन्स्ट्रक्शन, पनवेल ४१० २१० ११. मुरुगेशन अदिमूलम.

रोली, नवी मुंबई

. प्रौढ, भारतीय रहिवासी, ज्याचा पत्ता येथे ४/१२, सत्यम नाथ पाल नगर, ऐरोली, नवी मुंबई १३. मे. मॅजिक टाईम ट्रेडिंग प्रा. लि. . कंपनीज ॲक्ट, १९५६ अन्वये नोंदणीकृत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ज्यांचा पत्ता येथे बीएसईएल टेक पार्क, जी-१२

पनीज अँक्ट, १९५६ अन्वये नोंदणीकृत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ज्यांचा पत्ता येथे बीएसईएल टेक पार्क, जी-१२ आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, सेक्टर ३० ए,वाशी, नवी मुंबई ४००७०५ १५. मे. आयकॉन ट्रेडिंग कंपनी प्रा. लि.

कंपनीज ॲक्ट, १९५६ अन्वये नोंदणीकृत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ज्यांचा पत्ता येथे बीएसईएल टेक पार्क, जी-१२ आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, सेक्टर ३० ए,वाशी, नवी मुंबई ४००७०५ १६. मे. श्री विनायक मिल्क प्रोडक्ट्स प्रा. लि.

आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ ऑणि ३९/५ए, सेक्टर ३० ए,वाशी, नवी मुंबई ४००७०५ १७. मे. मिल्कक्राफ्ट कंपनी प्रा. लि. . हेपनीज ॲक्ट, १९५६ अन्वये नोंदणीकृत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ज्यांचा पत्ता येथे बीएसईएल टेक पार्क, जी-१२ आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, सेक्टर ३० ए,वाशी, नवी मुंबई ४००७०५

. कंपनीज ॲक्ट, १९५६ अन्वये नोंदणीकृत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ज्यांचा पत्ता येथे बीएसईएल टेक पार्क, जी-१२ आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, सेक्टर ३० ए,वाशी, नवी मुंबई ४००७०५ १९. स्टार व्ह्य ट्रेडिंग कं प्रा. लि. . पनीज ॲक्ट, १९५६ अन्वये नोंदणीकृत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ज्यांचा पत्ता येथे: १३०८, १३ वा मजला, मयुरेश

न्माननीय पीठासिन अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या **ओ.ए. क्र. २०८/२०१७** मधील वसुली प्रमाणपत्रानुसार मच्याकडून व्याज आणि खर्चासह रु. १५,९६,०१,७९७,२०/- (रुपये पंधरा करोड शह्याण्णव लाख एक हजार -सातशे सत्त्याण्णव आणि पैसे वीस मात्र) ची रक्कम येणे आहे.

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने **१९ जुलै, २०२२ रोजी** दिले.

(अजीत त्रिपाठी)

वसली अधिकारी

या नोटीस व्दारे सर्व जनतेस कळविण्या येते की, गाव मौजे सालोली, ता. वसई, जि पालघर येथील मा. दुय्यम निबंधक वसई हयांचे अधिकार क्षेत्रातील पुढील वर्णनाची जमिन मिळकत स.नं. ११२, हि.नं. ४ क्षेत्र हे आर. प्रति ०-२६-३० पो.ख. ०-०१-३० एकुण ०-२७-६० आकार २-५६, सदर जमिन मिळकतीचे श्री. आल्फ्रेड एलायस डिसोजा यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची आहे सदर जमिन मिळकत आमच्या अशिलांना विकावयाची आहे. सदर जिमन मिळकतीच्या टायटलबाबत आमच्या अशिलांच्या सांगण्यावरून सदर नोटिस मेळकतीवर ज्या कोणाचा वारस, हक्क, दान फरोक्त, विक्री, बक्षीस, भाडेपटटा, बोजा टस्ट. कळवहिवाट अगर कोणत्याही प्रकार इक्क, हितसंबंध असेल त्याने सदर नोटीर प्रसिध्द झालेपासुन १४ दिवसांचे आत तक्रार नोंदवावी. वरील मुदतीत काही तक्रार न आल्यास आमचे अशिल सदः मिळकतीबाबत पुढील व्यवहार करतील

(अधिनियम ६० (४))

पुढील तारीख: १२/०९/२०२२ ..अर्जदार/(प्रमाणपत्र धारक)

.प्रतिवादी/(प्रमाणपत्र ऋणको)

मागणी सुचना

गगीदारी संस्था, (भागीदारी द्वारे)

बेलापर नवी मंबई ४०० ६१४

यांचा पत्ता येथे: बीएसईएल टेक पार्क, जी-१२ आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, सेक्टर ३० ए,वाशी नवी मुंबई ४००७०५ आणि तसेच त्यांचा पत्ता येथे: २ रा मजला, हिओल्टन सेंटर, प्लॉट क्र. ६६, सेक्टर ११, सीबीडी,

४. मे. गौरी एन्टरप्रायजेस

३. मे. कावेरी एन्टरप्रायजेस. गीदारी संस्था, (भागीदारी द्वारे)

गगीदारी संस्था, (भागीदारी द्वारे) ज्यांचा पत्ता येथे: बीएसईएल टेंक पार्क, जी-१२ आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, सेक्टर ३० ए.वाशी.

. मे. कावेरी एन्टरप्रायजेस

नवी मुंबई ४००७०५ आणि तसेच त्यांचा पत्ता येथे: २ रा मजला, हिओल्टन सेंटर, प्लॉट क्र. ६६, सेक्टर ११, सीबीडी,

यांचा पत्ता येथे: बीएसईएल टेक पार्क, जी-१२ आणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, सेक्टर ३० ए,वाशी 

ौढ, भारतीय रहिवासी, ज्याचा पत्ता येथे ७०३, रोझ, खारघर, प्लॉट क्र. ७, सेक्टर १०, खारघर, नवी मुंबई. <sup>आळ</sup>, जार्जा १०. मिथिलेश राजपूत.

ग़ैढ, भारतीय रहिवासी, ज्याचा पत्ता येथे र/ये ५/३, २ रा मजला, श्री गणेश प्रेम सीएचएस, सेक्टर ७, प्लॉट क्र.२३

भाणि बी-११०, प्लॉट क्र. ३९/५ ऑणि ३९/५ए, सेक्टर ३० ए,वाशी, नवी मुंबई ४००७०५ १४. मे. हनी टेस्ट प्रा. लि.

१८. मे. व्हाईटगोल्ड मकँटाईल प्रा. लि.

कॉसमॉस, सेक्तर ११, बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४

. तुम्हाला याद्वारे सदर सूचना प्राप्तीपासून पंधरा दिवसात वरील रक्कम जमा करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे, कसूरवार

ल्यास कायदयानुसार वसुली करण्यात येईल वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे दायित्व :-बी) सुचनेची बजावणी आणि थकीत रकमेच्या वसुलीकरिता करावयाच्या इतर प्रक्रियेच्या संदर्भातील केलेला सर्व खर्च

ठेकाण : मंबर्ड

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १, मुंबई